



GE VERNOVA

**GE Power India Limited**

CIN- L74140MH1992PLC068379

**Corporate Office:** Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128, Noida, Uttar Pradesh - 201304

T+91 0120 5011011

F +91 0120 5011100

**Registered Office:** Regus Magnum Business Centers, 11th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra – 400051

T + 91 22 68841741

Email id: in.investor-relations@ge.com

<https://www.governova.com/regions/asia/in/ge-power-india-limited>

31 May 2025

To,  
The Manager - Listing  
**National Stock Exchange of India Ltd.**  
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,  
Bandra-Kurla Complex, Bandra (E)  
Mumbai - 400 051

Symbol: **GEPI**

To,  
The Manager - Listing  
**BSE Ltd.**  
25<sup>th</sup> Floor, P.J. Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001

Scrip Code: **532309**

**Sub.: Annual Financial Results – Newspaper Advertisement**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed the copies of the advertisement published in English and regional (Marathi) newspapers for the financial Results of the quarter and year (audited) ended 31 March 2025, that were approved by the Board in its meeting held on 29 May 2025.

This is for your information and records.

Thanking you,  
Yours truly,

**For GE Power India Limited**

**Kamna Tiwari**  
**Company Secretary & Compliance Officer**



# Tariff ruling is put on hold while Trump administration appeals

Court pauses decision that invalidated president's sweeping levies

Jan Wolfe & Alex Leary

A federal appeals court has temporarily put on hold a ruling that voided President Trump's tariffs while it considers the administration's challenge to the lower-court decision.

In a brief order Thursday, the U.S. Court of Appeals for the Federal Circuit said it was pausing Wednesday's decision from the U.S. Court of International Trade until it can hear further legal arguments. The order, known as an administrative stay, didn't rule on the merits of the litigation. Administrative stays are common in emergency appeals.

The Federal Circuit, an intermediate appeals court in Washington, D.C., signaled it was prepared to move swiftly on the case, as the Trump administration had urged it to do. It asked a group of companies that challenged the tariffs to file a brief before June 5 laying out their arguments, and directed the Justice Department to reply by June 9. The order indicates the appeal will be heard by the full court, with 11 active judges participating.

The appeals court's move came as the Trump administration tried to secure a stay on the tariff ruling, which Justice Department lawyers said was "rife with legal error and upends President Trump's efforts to eliminate our exploding trade deficit and reorient the global economy on an equal footing," according to a filing with the Federal Circuit earlier on Thursday.

Lawyers for the administration had asked the appeals court to step in on an emergency basis. If not, they said they were prepared to ask the Supreme Court to intervene, "to



Trump has invoked the International Emergency Economic Powers Act of 1977 to underpin most of his second-term tariffs.

avoid the irreparable national-security and economic harms at stake."

The administration's urgency underscores the stakes in the legal battle over tariffs for Trump's sweeping trade agenda. Since taking office, the president has wielded tariffs as leverage in hopes of bolstering the U.S. economy and manufacturing base, bringing other countries to the table to negotiate more favorable trade deals and pursuing other national-security policies.

Trump lashed out at the Court of International Trade panel that issued the decision—which included a judge he appointed during his first term, Timothy Reif—in a Truth Social post on Thursday night. "How is it possible for them to have potentially done

such damage to the United States of America," he wrote. "Is it purely a hatred of 'TRUMP'? What other reason could it be?"

"Hopefully, the Supreme Court will reverse this horrible, Country-threatening decision, QUICKLY and DECISIVELY," he added.

Trump has invoked the International Emergency Economic Powers Act of 1977 to underpin most of his second-term tariffs—from duties on Canada, Mexico and China imposed over fentanyl smuggling to the far-reaching reciprocal tariffs levied in early April on virtually every U.S. trading partner.

A three-judge panel of the Court of International Trade, a tribunal in New York City, ruled Wednesday that

Trump lacked authority under IEEPA to impose the levies.

"The court does not pass upon the wisdom or likely effectiveness of the President's use of tariffs as leverage," the panel wrote. "That use is impermissible not because it is unwise or ineffective, but because [IEEPA] does not allow it."

Trump, in his social-media post on Thursday, took particular umbrage at the court's holding that Congress had the power to authorize the tariffs. "In other words, hundreds of politicians would sit around D.C. for weeks, and even months, trying to come to a conclusion as to what to charge other Countries that are treating us unfairly," he wrote. "If allowed to stand, this would completely destroy Presidential Power—The Presidency would never be the same!"

Appeals from the Court of Inter-

national Trade are heard by the Federal Circuit, and any further challenges from there are heard by the Supreme Court.

The Justice Department told the appeals court that pausing the ruling for now wouldn't harm the companies that brought the lawsuit because they would receive a refund, including interest, for tariffs paid if they ultimately prevail in the litigation.

Complicating the Trump administration's efforts to salvage its tariffs, a federal judge in Washington, D.C., on Thursday joined the Court of International Trade in holding that Trump's tariffs were unlawful.

U.S. District Judge Rudolph Contreras said the text of IEEPA, as well as historical practice, indicates that the law doesn't encompass the power to impose the sort of sweeping levies used by Trump.

"In the five decades since IEEPA was enacted, no President until now has ever invoked the statute...to impose tariffs," the judge wrote.

Contreras blocked the Trump administration from collecting tariffs from two businesses that brought the case before him: Learning Resources Inc. and hand2mind, which develop educational toys and products for children and manufacture most of their products in Asia.

Lawyers for the two companies had agreed not to seek a nationwide injunction, saying a more limited order would streamline the case.

Contreras said his injunction wouldn't go into effect until two weeks from Thursday, allowing the Trump administration time to appeal to the U.S. Court of Appeals for the District of Columbia Circuit.

© 2025 DOW JONES & CO. INC.  
feedback@livemint.com



OpenAI said it may buy Chrome if it's sold, and that Google's search data could boost ChatGPT's accuracy.

## Google, DOJ make final push in search antitrust case

Reuters  
feedback@livemint.com

Alphabet's Google and US antitrust enforcers will make their final arguments on whether the tech giant should be forced to sell Chrome browser or adopt other measures to restore competition in online search, as the blockbuster antitrust trial concludes on Friday.

The US Department of Justice and a coalition of states are pressing to make Google not only sell Chrome, but share search data and cease multi-billion-dollar payments to Apple and other smartphone makers and wireless carriers that set Google as the default search engine on new devices.

The proposals aim to restore competition after last year a judge found that Google illegally dominates online search and related advertising markets. Artificial intelligence (AI) companies could get a boost after rattling Google's status as

the go-to tool to find information online. US District Judge Amit Mehta is overseeing the trial that began in April and said that he aims to rule on the proposals by August. If the judge does require Google to sell off Chrome, OpenAI would be interested in buying it, said Nick Turley, OpenAI's product head for ChatGPT, at the trial.

OpenAI would also benefit from access to Google's search data, which will help it make responses to user inquiries more accurate and up to date, Turley said. Google says the proposals go far beyond what is legally justified by the court's ruling, and would give away its technology to competitors.

The firm has begun loosening agreements with smartphone makers including Samsung Electronics to allow them to load rival search and AI products. DoJ wants the judge to go farther, banning Google from making lucrative payments in exchange for the installation of its search app.

**THE WALL STREET JOURNAL.**  
Now available exclusively on **mint**

Premium insights, global market trends, and expert analysis - all in one place.

**Delhi Development Authority**  
Where Development Values Nature

**Poora hoga sapna, Ghar hoga apna!**

It's selling out fast! Why be the last?

**DDA Apna Ghar Awaas Yojana 2025**

**EWS, LIG, MIG & HIG Flats**  
In Narela, Loknayakpuram & Siraspur

Booking Commenced on 27<sup>th</sup> May, 2025

**SCHEME HIGHLIGHTS**

- Narela sub-city emerging as Education Hub
- Enhanced connectivity with proposed Delhi Metro and DTC Bus Service
- Sample flats ready

Delhi Metro services to connect Narela soon

End-to-end Online Scheme

For any query use our Chat bot

For more details, dial Toll Free No. : 1800110332 | To apply, visit [www.dda.gov.in](http://www.dda.gov.in) or [www.eservices.dda.org.in](http://www.eservices.dda.org.in) | Follow us on [@ddaofficial](https://www.facebook.com/ddaofficial) [@official\\_dda](https://www.instagram.com/official_dda) [@official\\_dda](https://www.linkedin.com/company/ddaofficial)

**GE VERNOVA**  
**GE Power India Limited**  
CIN: L74140MH1992PLC068379, Regd Office: Regus Magnum Business Centers  
11th floor Platina, Block G Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra, India - 400051 Website: [www.governova.com/regions/asia/in/ge-power-india-limited](http://www.governova.com/regions/asia/in/ge-power-india-limited)  
E-Mail ID: [in.investor-relations@governova.com](mailto:in.investor-relations@governova.com)

**Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results for the year ended on 31 March 2025**

The Board of Directors of GE Power India Limited ('the Company'), at its meeting held on Thursday, 29 May 2025 approved the audited Financial Results of the Company for the fourth quarter and year ended on 31 March 2025 ('Financial Results').

The Financial results along with the Auditor's Report, has been posted on the Company's website at: <https://www.governova.com/regions/asia/in/sites/www.governova.com.regions.asia.in/files/2025-05/view-the-audited-financial-results-for-the-financial-year-ended-on-31-march-2025-and-outcome-of-board-meeting.pdf> and can be accessed by scanning the Quick Response Code ('QR code').

For and on behalf of GE Power India Limited  
Sd/-  
**(PUNEET BHATLA)**  
Managing Director  
DIN 09536236

Place: Noida  
Date: 29 May 2025

**MAX INDIA LIMITED**  
CIN: L74999MH2019PLC320039  
Registered Office: Plot-167, Floor 1, Ready Money Terrace, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, India, 400018  
Website: [www.maxindia.com](http://www.maxindia.com)

**Statement of audited financial results for the quarter and year ended March 31, 2025**

The Board of Directors of the Company, at the meeting held on May 30, 2025, approved the audited financial results of the Company, for the quarter and year ended March 31, 2025.

The results are available on the Stock Exchange websites, [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com), and on the company's website (URL: <https://www.maxindia.com/financialreports>). The same can be accessed by scanning the Quick Response Code provided below.

By Order of the Board  
For **Max India Limited**  
Sd/-  
**Rajit Mehta**  
Managing Director  
DIN: 01604819

Place: New Delhi  
Date: May 30, 2025

Note: the above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Enjoy 30 days FREE access only on Mint App

Scan to download the app

### युटीक इंटरप्रायजेस लिमिटेड

नों. कार्यालय : ६०३ लोहा सुग्रीम, ४५३ सेनापती बापट मार्ग, लोअर फ्लोर, मुंबई - ४०० ०१३  
सीआयएन : एल५२१०एमएच११९२पीएलसी०६३७६७  
दू. क्र. ११-२२-४६९९ ८१७२, ईमेल : info@ulique.in / www.ulique.in

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३०.०३.२०२४	३१.०३.२०२४
प्रवर्तनातून एकूण महसूल/उत्पन्न	२,६८५.३९	१,५३०.६६	६७.९३	१,०५६.६३
काळावधीसाठी (करपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	४६.५७	२२.११	३२.१७	११३.३९
काळावधीसाठी (कर परचात) निव्वळ नफा/(तोटा)	(८९.३१)	(८.३०)	०.२२	४९.३७
काळावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काळावधीसाठी नफा/(तोटा) (करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोतर) धरून)	(३२३.१४)	(४९.०४)	(२९७.०४)	२०.२६
भरणा शालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रति समभाग)	५,५६७.०९	५,५६७.०९	५,५६७.०९	५,५६७.०९
राखीव (ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	१,४२७.०५
प्रति समभाग प्रामा (इंजीएस) (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अवार्शिक)	(०.१६)	(०.०९)	०.००	०.०९
१. मूलभूत :	(०.१६)	(०.०९)	०.००	०.०९
२. सौम्यिकृत :	(०.१६)	(०.०९)	०.००	०.०९

टीपा :  
१. त्यांना तुलना योग्य करण्यासाठी आवश्यकतेनुसार मागील काळावधी/वर्षासाठीच्या आकडेवारीची पुनर्रचना/पुनर्रचना केले आहे.  
२. ३१ मार्च, २०२५ आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आकडेवारी ह्या संदर्भात आर्थिक वर्षाच्या संदर्भातील लेखापरिष्कृत आकडेवारीच्या आणि वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीवरील वार्षिक वित्तीय वर्षाच्या पुनर्वित्तीय आकडेवारी दरम्यानचा तौलनात्मक आकडेवारीचा अंतर आहे.  
३. कंपनी मान्यता प्राप्त एक्सचेंजवर मूल्यवान धातूच्या सर्वसाधारण व्यापार आणि डिस्कॉन्टिनेन्स मध्ये व्यापार चक्र व्यवसायात आहेत आणि म्हणून इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड 'प्रवर्तन विभाग' (इंड एस १०४) अन्वयेत वेळोवेळी अडविलेले योग्य विभाग नाही.  
४. २९ मे, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्षांना लेखा परीक्षण समितीने पुनर्वित्तीय केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले.



संचालक मंडळाच्या वतीने आणि कारिता जे. आर. के. सरमा कार्यकारी संचालक

ठिकाण : मुंबई  
दिनांक : २९ मे, २०२५

### GARNET CONSTRUCTION LIMITED

CIN: L45200MH1992PLC069044  
Regd. Office: 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053

Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025

PARTICULARS	Standalone			
	Quarter ended		Year Ended	
	Audited 31.03.2025	Audited 31.03.2024	Audited 31.03.2025	Audited 31.03.2024
Total income from operations (net)	253.26	920.31	1,941.19	1,818.82
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	150.37	(60.34)	990.04	409.43
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	150.37	(60.34)	990.04	409.43
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	148.94	(59.68)	740.59	294.03
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	148.01	(60.80)	738.09	292.91
Equity Share Capital	1,390.22	1,390.22	1,390.22	1,390.22
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	-	-
Earnings Per Share (of 'Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	-	-
Basic :	1.06	(0.44)	5.31	2.11
Diluted :	1.06	(0.44)	5.31	2.11

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange websites, i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & also on company website [www.garnetconstructions.com](http://www.garnetconstructions.com)

For and on behalf of Board of Directors

sd/-  
Kishan Kumar Kedia  
Chairman & Managing Director  
Date: 30th, May 2025  
Place: Mumbai

### फायबरवेब (इंडिया) लिमिटेड

नों. कार्यालय : एअरपोर्ट रोड, कडवा, वामी दमण, दमण (गु.टी.) - ३९६ २१०  
वेबसाईट : [www.fiberwebindia.com](http://www.fiberwebindia.com), ई-मेल आयडी : fiberweb@fiberwebindia.com,  
दू. क्र. ०२६०-२२२१४८८, फॅक्स क्र. ०२६०-२२२०७८८  
सीआयएन नं. : एल२५२१०एमएच११९२पीएलसी००६६४४

३१.०३.२०२५ रोजी संपलेली ४ थी तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त लेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचे विवरण

तपशील	अलिप्त			
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेल्या ३ महिने	संपलेल्या चालू काळावधीसाठी तारखेपुर्वत वर्षाची आकडेवारी
	३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्न धरून)	२६५६.९७	२५२१.३५	२०९५.१४	१०९९९.०४
काळावधीसाठी (करपूर्व) निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबीपूर्वी)	४८२.६९	४२७.०३	३१२.५७	१६९३.७४
काळावधीसाठी (कर परचात) निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व अपवाददात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबीनंतर #)	४८२.६९	४२७.०३	३१२.५७	१६९३.७४
काळावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवाददात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबीनंतर #)	५०९.४३	३५५.०३	३५२.४३	१५००.४५
काळावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काळावधीसाठी नफा/(तोटा) (करोतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोतर) धरून)	५०९.४३	३५५.०३	३५२.४३	१५००.४५
समभाग भांडवल	२८७९.१७	२८७९.१७	२८७९.१७	२८७९.१७
मागील वर्षाच्या लेखापरिष्कृत ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	१,४२७.०५
प्रति समभाग प्रामा (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्शिक आणि खंडित कामकाजासाठी)	-	-	-	-
(ए) मूलभूत :	१.७४	१.२३	१.२२	५.२२
(बी) सौम्यिकृत :	१.७४	१.२३	१.२२	५.२२

टीपा :  
१. अलिप्त लेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण २९.०४.२०२५ रोजी झालेल्या सभेत लेखापरिष्कृत समितीद्वारे पुनर्वित्तीय करण्यात आले आणि संचालक मंडळाने मंजूर करण्यात आले. सांख्यिक लेखापरिष्कृत ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिष्कृत केले आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांवरील लेखापरिष्कृत निष्कर्ष व कंपनीच्या तारखेपुर्वत वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांवरील मस कोणत्याही दुसऱ्या घटकाने एवढे क्षेत्रात नोंदीकृत खरेदीद्वारे कायमस्वरूपी विक्रमाचे निहित केले आहे. ती सध्या मिळविलेले कोणाचा हात, दान वारसा कर व अन्य कोणत्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास खालील पत्त्यावर ही नोंदिस प्रतिसूचक शिष्टाचाराने १४ दिवसांचे आत योग्य कायदाप्रमाणे हलकत घ्यावी अन्यथा कोणावरील कोणाच्याही प्रकारची हलकत नाही असे समजून घ्यावे अशील वरील विवरण कर्तविले.  
ठिकाण : मुंबई  
तारीख : ३१.०५.२०२५



संचालक मंडळाच्या वतीने आणि कारिता फायबरवेब (इंडिया) लिमिटेड प्रवर्तन व्ही. शेट अध्यक्ष आणि संचालक डीआयएन : ००१६८७७

ठिकाण : मुंबई  
दिनांक : २९ मे, २०२५

### असेट्स केअर एन्ड रिस्कन्डरक्षण एन्टरप्राइज लिमिटेड ("एसीआरई")

CIN : U65993DL2002PLC115769  
नोंदीकृत कार्यालय : चौदावा मजला, ईशारओएस कॉर्पोरेट टॉवर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली-110019. ई-मेल: [acre.arc@acredia.in](mailto:acre.arc@acredia.in), वेबसाईट: [www.acredia.in](http://www.acredia.in)  
कॉर्पोरेट कार्यालय : यूनिट नंबर 502, सी. विंग, वन बिकेसी, प्लॉट क्र. सी - 66, जी - ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई - 400051. फोन: 022 68643101

ज्या अर्दी,	ताबा सूचना (खाबर मालमतेसाठी)	
	३१.०३.२०२५	३१.०३.२०२४
निम्नस्वाक्षरीकार असेट्स केअर एन्ड रिस्कन्डरक्षण एन्टरप्राइज लिमिटेड चे (CIN:U65993DL2002PLC115769) वित्तीयविवरण आणि फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेन्ट ऑफ सिम्बोरीटी इंडेरेन्ट अँड, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सध्या सूचना प्राप्त झालेल्या दिनांकापासून सध्या 60 दिवसांच्या आत 19.06.2024 रोजी सूचित नसलेली आणि अधिक रक्कम रु. 74,83,167/- (रुपये चौऱ्याहजार लाख आठशेही हजार एकशे सवसुद्ध फक्त) साठी कर्ज घ्यावे. A0450XXIII ( दीर्घकालीन चा पूर्वीचा लॅन 00008819 आणि आयएसएफएल चा लॅन S80003765/HDHLTHN00488061) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 14.06.2024 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार एव इन्फोप्रोटेक्ट (शु इट्स पार्टनर), सरला मुकेश बारीट उर्फ सरला मुकेश बारीट (सह-कर्जदार, स्व. मुकेश एन. बारीट उर्फ मुकेश नटरलाल बारीट यांची पत्नी तसेच कावेरीशर वारस) आणि रमेश मैया गडा (रिटर) यांना कलम 13(12) सह सिम्बोरीटी इंडेरेन्ट (एफोर्समेन्ट) रूळ, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जादी केलेली.		
सध्या रकमेची परतफेड करण्याचा कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सध्या कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिम्बोरीटी इंडेरेन्ट (एफोर्समेन्ट) रूळ, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खालील वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 28.05.2025 रोजी घेतलेला आहे.		
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर असेट्स केअर एन्ड रिस्कन्डरक्षण एन्टरप्राइज लिमिटेड ची कर्ज आकारणी रु. 74,83,167/- (रुपये रुपये चौऱ्याहजार लाख आठशेही हजार एकशे सवसुद्ध फक्त) पुढील दिनांक 14.06.2024 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.		
कर्जदाराचे तसेच कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आर्वाधिकार केले जात आहे.		

सर्व प्रिमाईस बेअरिंग फ्लॉट क्र. 404, चर्चई क्षेत्र मोजमा 500 स्क्वेर फीट म्हणजेच 46.46 स्क्वेर मीटर, चौथ्या मजल्यावर, इमारत क्र. बी 3, "स्वस्तिक रेसिडेन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटी मध्ये, फेज-II को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड", जमीन बेअरिंग सर्वे क्र. 176/9, 178/3, 4.5.6.7.8, 179/4/1, 5.9 च्या भूखंडावर बांधलेले, कावेसर गावात स्थित, पोडबंदर रोड, कावेसर, वाणे - 400615, महाराष्ट्र, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे नोंदी जिल्हा आणि उपजिल्हा हद्दीत.

सही/- अधिकृत अधिकारी  
तारीख : 28.05.2025 असेट्स केअर एन्ड रिस्कन्डरक्षण एन्टरप्राइज लिमिटेड  
स्वळ : वाणे (102-दर)

कोणत्याही तक्रारीसाठी युक्ती श्री मोहम्मद शारिक मलिक, तक्रार निवारण अधिकारी, फोन नंबर 011-66115609, ईमेल: [complaint@acredia.in](mailto:complaint@acredia.in) यांच्याशी संपर्क साधू शकता. संस्थेतील तक्रार निवारण यंत्रणेतील तपशीलवार धोरण <https://www.acredia.in/compliance> पर पाहता येईल.

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, आम्ही उमंग नरेश मणियार (एचएचएफ), ज्यांचा नोंदीकृत पत्ता. २०२, सी ब्रीड, दुसरा मजला, रामकृष्ण मिशन मार्ग, आयडीबीआय बँकेसमोर, सांताक्रुझ, मुंबई ४०००५५ असून, त्यांचे प्रतिनिधित्व त्यांच्या कर्ता श्री. उमंग नरेश मणियार करत आहेत, यांचे खालील परिशिष्टात नमूद अधिक विशेषतः वर्णन केलेल्या मालमतेवरील (यापुढे "सदर जागा" म्हणून उल्लेख) माफीत हक्क, नामाधिकार व हितसंबंधांचा तपास करत आहेत. सदर जागेची संविधान काही मुळ शीर्षक दस्तावेज वरील व्यक्तींच्या ताब्यात/हिराखतीत नाहीत आणि ते हलकलेले किंवा गहाळ झालेले आहेत व दक्षतेने शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाहीत ("हलकलेले शीर्षक दस्तावेज"). कोणत्याही व्यक्तीने सदर जागेसंबंधी किंवा तिच्या कोणत्याही भागासंबंधी घेत किंवा अप्रत्यक्षरित्या विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल, हक्क, नामाधिकार, हिस्सा, लाभ, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, पोटभाडेकार, परवाना, धारणाधिकार, गहाण, प्रभार, भार, कब्जा, केअरटेकर तत्त्वावर, करार, विवस्तवव्यवस्था, सुविधाधिकार, भेट, वारसाहक्क, अंत्यविधी, देखभाल, मालकी हक्क, विकास अधिकार, मार्गाचा हक्क, आरक्षण, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, करारनामा, प्रलंबित वाद, न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, भागीदारी, वाटप किंवा अन्य कोणत्याही प्रकारे किंवा स्वरूपात दावा, हरकत, मागणी, हिस्सा, हक्क, हितसंबंध किंवा लाभ असल्यास किंवा अशा हलकलेल्या शीर्षक दस्तावेजाबाबत माहिती किंवा ताबा/हिराखत असल्यास त्यांनी कृपया सदर सूचनेच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत, संबंधित पुराव्यासह खालील पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे खालील पत्त्यावर लेखी स्वरूपात सूचित करावे: पत्ता: युनिट क्र. ७०३ व ७०४, सातवा मजला, पिरामल टॉवर, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, सेनापती बापट मार्गाजवळ, लोअर फ्लॉट (परिचम), मुंबई ४०० ०१३ ई-मेल: [manisha.paranjape@dhalvavussonji.com](mailto:manisha.paranjape@dhalvavussonji.com) आणि [objections@dhalvavussonji.com](mailto:objections@dhalvavussonji.com) कसूर केल्यास, अशा कोणत्याही व्यक्तीचे दावे, हरकती, हितसंबंध इत्यादी त्यागित, सोडून दिलेले आणि/किंवा परित्यक्त समजले जातील.

### परिशिष्ट (सदर जागेचे वर्णन)

दि सी ब्रिजी-वेस्ट ब्रिज को.ऑफ.हौ.सो.लि., या सहकारी गृहनिर्माण संस्थेने ८ जुलै २०१८ रोजी दिलेले शेअर प्रमाणपत्र क्र. ३१ अंतर्गत भिन्न क्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- (पचपे पन्नास फक्त) किंमतीचे ५ (पाच) पूर्ण भरणा केलेले शेअर्स, सहा सह इमारतीतील फ्लॉट क्र. २०२ या निवासी सदनिकेतील सर्व लाभदायक हक्क, नामाधिकार व हितसंबंध, सदर सदनिकेचे भोजमाप चार्टर्ड क्षेत्रफळ अंदाजे ६५० चौरस फूट एवढे असून ते दुसऱ्या मजल्यावर स्थित आहे, तसेच सदर सदनिकेला लागून असलेल्या खुल्या जागा/गाईन टेरेसचा भाग, ताब्याचा व उपभोगाचा अन्वय हक्क आणि तडजोडवारी वरील खुल्या चाक पाकिंच्या जागेचा हक्क, "सी ब्रिज" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील, जी टाऊन प्लॉनिंग स्कीम क्र.४ अंतर्गत फायनल प्लॉट क्र. ७७ व ७५ आणि वॉट्टे गावरातील एच (परिचम) वॉई सी.टी.एस. क्र. ५८१, ५८२ व ५८३ धारक भूखंडावर अर्धी असून ती नोंदी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगरात असून रामकृष्ण मार्ग (सायब अहल्यू) आणि एस. व्ही. पटेल जंक्शन यांच्या, सांताक्रुझ (परिचम), मुंबई ४०० ०५४ येथे स्थित आहे. दिनांक : ३१ मे, २०२५

मनीषा परांजपे भागीदार  
धवल वुस्रांजी अँड असोसिएट्स वकील व सॉलिसिटर्स

### CHORDIA FOOD PRODUCTS LIMITED

Regd. Off: Plot No. 399 & 400, Survey No. 398, Village Sangvi-Shirwal, Tal. Khandala, Dist. Satara - 412 801.  
Email Id: [cs.cfp@gmail.com](mailto:cs.cfp@gmail.com) Website: [www.chordiafoods.com](http://www.chordiafoods.com)  
CIN: L15995PN1982PLC026173 Contact no: 7028257001 (₹ in lakh)

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND YEAR ENDED 31 <sup>st</sup> MARCH, 2025				
Sr No.	Particulars	Quarter ended on	Year	Corresponding
		31-03-2025 (Audited)	31-03-2025 (Audited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	80.02	314.73	77.92
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	18.45	73.30	23.90
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	18.45	73.30	23.90
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	13.20	54.42	20.28
5	Total comprehensive income for the period [(comprising profit/loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	13.20	54.42	20.28
6	Equity Share Capital	403.00	403.00	403.00
7	Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continued /discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.33	1.35	0.50
8	Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continued /discontinued operations) Basic /diluted (Rs.)	0.33	1.35	0.50

Note: 1)The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results of M/s Chordia Food Products Limited for the Quarter ended and Year ended 31st March 2025 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the same are available on the website of BSE Ltd at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and at Company's website at [www.chordiafoods.com](http://www.chordiafoods.com).  
2) For detailed notes refer full financial results available on website

For Chordia Food Products Ltd. sd/-  
Pradeep Chordia  
Chairman & Managing Director  
DIN: 00389681  
Place : Pune  
Date : 29<sup>th</sup> May, 2025

### yatra Yatra Online Limited

Regd. Off: B2/101, 1st Floor, Marathon Innova, Marathon Nextgen Complex, B Wing, G. Kadam Marg, Opp. Peninsula Corp Park, Lower Panel (W), Mumbai, Maharashtra, India - 400 013  
Corp. Off: Gulf Adia, Plot 272, 4th Floor, Udyog Vihar, Sector 20, Phase II, Gurugram, Haryana, India - 122 008 Website: [www.yatra.com](http://www.yatra.com), E-mail: [investors@yatra.com](mailto:investors@yatra.com) CIN: L63040MH2005PLC158404

### STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

Sl. No.	Particulars	(Amount in millions, unless otherwise stated)		
		Quarter Ended		Year Ended
		31.03.2025	31.03.2024	31.03.2025
1	Total Income from Operations (including other income)	2,285.63	1,190.69	8,232.73
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	133.66	53.98	351.27
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	133.66	53.98	351.27
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	152.18	55.75	365.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	151.46	52.75	362.68
6	Equity Share Capital	156.92	156.92	156.92
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	-	-	7,680.71
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 1/- each)			
a) Basic		0.97	0.36	2.33
b) Diluted		0.97	0.36	2.33

Notes  
1) Additional information on standalone financial results is as follows:

Sl. No.	Particulars	(Amount in millions, unless otherwise stated)		
		Quarter Ended		Year Ended
		31.03.2025		

United Interactive Limited							
CIN : L72900MH1983PLC030920							
Regd. Office : 602, Maker Bhavan III, New marine lines, Mumbai-400020							
Tel. : 022-22013736; Fax : 022-40023307, E-mail : investors@unitedinteractive.in; Website : www.unitedinteractive.in							
Extract of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2025							
(₹ in Lakhs)							
Sl. No.	PARTICULARS	Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Quarter Ended	Year	Quarter Ended	Quarter Ended	Year
		31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)
1	Total income	-	-	15.63	311.54	331.67	651.36
2	Net Profit/(Loss) on ordinary activities after tax	(3.33)	(3.00)	(1.01)	85.31	34.43	221.76
3	Other Comprehensive Income	-	-	-	(118.88)	(251.77)	88.16
4	Total Comprehensive Income	(3.33)	(3.00)	(1.01)	(33.57)	(217.34)	309.92
5	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	183.10	183.10	183.10	183.10	183.10	183.10
6	Reserves (Excluding Revaluation Reserves)*	-	-	(101.84)	-	-	3,354.56
7	Earning per share (₹) for the period (Face value of ₹ 10/- per share) - Basic & diluted (not Annualised)	(0.18)	(0.16)	(0.06)	2.29	0.88	5.73

**Note :**  
1. The above is an extracts of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.unitedinteractive.in).  
2. The Above results have been prepared in accordance with Ind As prescribed under section 133 of the Companies Act 2013. The Auditor have issued unmodified opinion on the results.

Date : 30/05/2025  
Place : Mumbai

For United Interactive Limited  
Sarayu Somaia  
Director (DIN : 00153136)

THAKKERS DEVELOPERS LTD.											
Regd. Office : 18, Third Floor, Kantol Niwas, 37/39, Modi Street, Opp. G.P.O. Fort, Mumbai- 400 001.											
Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025.											
CIN - L45200MH1987PLC043034											
(Figures are Rupees in Lakh except EPS)											
Sr. No.	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED				
		For the Quarter Ended on 31/03/2025 (Audited)	For the Quarter Ended on 31/12/2024 (Unaudited)	For the Quarter Ended on 31/03/2024 (Audited)	For the Year Ended on 31/03/2025 (Audited)	For the Year Ended on 31/03/2024 (Audited)	For the Quarter Ended on 31/03/2025 (Audited)	For the Quarter Ended on 31/12/2024 (Unaudited)	For the Quarter Ended on 31/03/2024 (Audited)	For the Year Ended on 31/03/2025 (Audited)	For the Year Ended on 31/03/2024 (Audited)
		1	Total Income from Operations	608.52	453.79	235.86	1849.46	1779.21	822.05	831.10	696.43
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	220.54	63.52	(194.81)	300.93	(357.31)	498.53	24.47	(223.00)	777.59	(176.14)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Extraordinary Items)	220.54	63.52	(194.81)	300.93	(357.31)	498.53	24.47	(223.00)	774.49	(176.14)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	202.79	51.61	(175.54)	271.09	(253.77)	382.23	12.56	(225.97)	647.74	(94.84)
5	Total Comprehensive Income for the period (including Profit/(Loss) for the period (before tax) and Other Comprehensive Income (after tax))	208.75	51.61	(150.24)	277.06	(228.47)	388.20	12.56	(200.66)	653.71	(69.53)
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0.00	0.00	0.00	13054.37	12777.31	0.00	0.00	0.00	14202.73	13549.03
7	Paid up Equity Share Capital (Face Value of INR 10 each)	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00	900.00
8	Earnings Per Share (Face Value of INR 10/- each) (for continuing and discontinued operations)	2.25	0.57	(1.95)	3.01	(2.82)	4.25	0.14	(2.51)	7.20	(1.05)
	Basic	2.25	0.57	(1.95)	3.01	(2.82)	4.25	0.14	(2.51)	7.20	(1.05)
	Diluted	2.25	0.57	(1.95)	3.01	(2.82)	4.25	0.14	(2.51)	7.20	(1.05)

**Note :** The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results are available on the Stock Exchange Website : www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors  
Jitendra M. Thakker  
Chairman  
DIN-00082860

Place : Nashik  
Date : 29th May, 2025

GE VERNOVA	
GE Power India Limited	
CIN: L74140MH1992PLC068379, Regd Office: Regus Magnum Business Centers	
11th floor Platina, Block G Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra, India - 400051 Website: www.governova.com/regions/asia/in/ge-power-india-limited	
E-Mail ID: in.investor-relations@governova.com	
Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results for the year ended on 31 March 2025	
The Board of Directors of GE Power India Limited ('the Company'), at its meeting held on Thursday, 29 May 2025 approved the audited financial results of the Company for the fourth quarter and year ended on 31 March 2025 ('Financial Results').	
The Financial results along with the Auditor's Report, has been posted on the Company's website at: <a href="https://www.governova.com/regions/asia/in/sites/www.governova.com.regions.asia.in/files/2025-05/view-the-audited-financial-results-for-the-financial-year-ended-on-31-march-2025-and-outcome-of-board-meeting.pdf">https://www.governova.com/regions/asia/in/sites/www.governova.com.regions.asia.in/files/2025-05/view-the-audited-financial-results-for-the-financial-year-ended-on-31-march-2025-and-outcome-of-board-meeting.pdf</a> and can be accessed by scanning the Quick Response Code ('QR code').	
For and on behalf of GE Power India Limited	
Sd/- (PUNEET BHATLA) Managing Director DIN 09536236	
Place: Noida Date : 29 May 2025	

AIMCO PESTICIDES											
AIMCO											
Aimco Pesticides Limited											
Corporate Identity Number: L24210MH1987PLC044362											
Regd. Office: B/11 MIDC Indl. Area, Lote Parshuram, Village Awashi, Taluka Khed, Dist. Ratnagiri.											
Tel: 91-22-67804000; Email: aimco@aimcopesticides.com; Website: www.aimcopesticides.com											
EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2025											
(₹ in Lakhs)											
Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended			
		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)		
1	Total Income from Operations	5,259.37	5,075.69	3,721.00	19,850.85	20,850.21	5,277.62	5,092.63	3,721.27	19,886.04	20,848.48
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-693.53	52.52	-500.87	-973.22	-1,307.36	-673.94	59.41	-508.92	-958.99	-1,332.52
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-693.53	52.52	-500.87	-973.22	-1,307.36	-673.94	59.41	-508.92	-958.99	-1,332.52
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-534.35	44.62	-374.86	-738.57	-979.44	-514.76	51.51	-382.91	-724.34	-1,004.60
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-531.82	46.51	-375.29	-730.65	-1,005.76	-511.97	53.74	-383.32	-715.80	-1,030.61
6	Equity Share Capital	978.25	958.25	958.25	978.25	958.25	978.25	958.25	978.25	978.25	958.25
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				1,982.01	2,530.66				2,009.90	2,543.70
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)	-5.57	0.47	-3.91	-7.70	-10.22	-5.36	0.54	-4.00	-7.55	-10.48
	1. Basic :	-5.57	0.47	-3.91	-7.70	-10.22	-5.36	0.54	-4.00	-7.55	-10.48
	2. Diluted :	-5.57	0.47	-3.91	-7.70	-10.22	-5.36	0.54	-4.00	-7.55	-10.48

**Notes:**  
1. The Audit Committee has reviewed these results and the Board of Directors has approved the above results at their meeting held on 29th May, 2025.  
2. The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind-AS") as specified under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.  
3. The Company operates in one single primary segment viz., Agrochemicals. Hence, the disclosure as required under Ind AS 108 'Segment Reporting' is not given.  
4. Figures for the quarter ended 31.03.2025 and 31.03.2024 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial years, which were subject to limited review.

For Aimco Pesticides Limited  
Sd/-  
Samir Dave  
Managing Director  
DIN: 00184680

Place : Mumbai  
Date : 29th May, 2025

JOSTS										
JOSTS ENGINEERING COMPANY LIMITED										
CIN No. L28100MH1907PLC000252										
Regd. Office: Great Social Building, 60 Sir Phirozeshah Mehta Road, Mumbai - 400001										
Tel. No. +91-22-62674000, +91-22-22694956										
Website: www.josts.com • Email: jostsho@josts.in										
Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025										
(Rs. Lakhs)										
Particulars	Standalone				Consolidated					
	Quarter ended 31.03.2025	Quarter ended 31.12.2024	Quarter ended 31.03.2024	Year ended 31.03.2025	Year ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2025	Quarter ended 31.12.2024	Quarter ended 31.03.2024	Year ended 31.03.2025	Year ended 31.03.2024
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from operations	6,007	4,748	5,952	21,931	17,553	6,846	5,234	6,230	24,020	18,821
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	572	601	463	2,220	1,343	609	619	425	2,441	1,370
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	572	537	463	2,156	1,343	609	555	425	2,377	1,370
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	427	412	365	1,608	968	458	416	319	1,754	990
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	420	413	350	1,602	950	462	417	311	1,758	979
Equity Share Capital	100	100	98	100	98	100	100	98	100	98
Reserve(excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				8,059	6,175				7,743	5,701
Earnings Per Share (not annualised) Rs.										
(a) Basic :	4.28	4.13	7.46	16.11	9.90	4.59	4.17	3.26	17.58	10.12
(b) Diluted:	4.28	4.13	7.42	16.11	9.85	4.59	4.17	3.24	17.58	10.07

**Notes:**  
1. The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter and year ended 31st March, 2025 filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financials Results are available on the website of Bombay stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website (www.josts.com).  
2. The above Standalone and Consolidated Financial results for the quarter and year ended March 31, 2025 are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.  
3. Board of Directors of the holding company at its meeting held on 27th March, 2023 and 7th August, 2024, had approved the investment in the share capital of M/s. JCL Engineering Limited ("JCL"), a Wholly Owned Subsidiary of the Company and/or grant loans and advances to JCL and/or to give Guarantees on behalf of JCL, in one or more than one tranche with a maximum cap of Rs. 15 Crores and Rs. 10 Crores, respectively.  
Out of the approved investment of ₹ 25 Crores, the Company has invested ₹ 5,00,00,000/- on 29th December 2023, ₹ 8,01,60,000/- on 4th March 2025 and ₹ 8,01,60,000/- on 6th March 2025 in JCL Engineering Limited towards the acquisition of equity shares by way of rights issue.  
4. The segment reporting of the Company has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating Segment" (Refer - Annexure 1)  
5. The above standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 29, 2025.  
6. The figures of quarter ended March 31, 2025, represent the derived figures between the audited figures in respect of full financial year ended March 31, 2025, and reviewed year to date figures upto December 31, 2024, being date of end of the third quarter of the current financial year.  
7. JCL Engineering Ltd, wholly owned subsidiary company, has commenced its trial run of material handling equipment plant at Murbad. The net trial run expenditure of Rs. 419.55 lakhs and Rs 565.29 lakhs for the quarter and year ended 31st March 2025 respectively, forming part of capital work in progress.  
8. Board of Directors of Holding company in its meeting held on May 29, 2025 has recommended a dividend of ₹1.25 per share on equity share of face value ₹1 each, i.e. 125% to the members of the company. This amount is to be paid after approval from the members in the ensuing annual general meeting.  
9. Previous period/year's figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to current period's/year's figures.

By order of the Board  
For Josts Engineering Company Limited  
Sd/-  
Jai Prakash Agarwal  
Chairman and Whole Time Director  
DIN: 00242232

Place : Mumbai  
Date : 29th May, 2025

GARWARE	
गारवारे	
GARWARE SYNTHETICS LIMITED	
Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road-401104	
CIN: L99999MH1969PLC014371	
Statement of Audited Financial Results (Standalone) for the Quarter and year ended 31st March, 2025	
The Board of Directors of the Company at the meeting held on 30th May, 2025, approved the Audited Financial Results of the Company for the Quarter and year Financial ended March 31, 2025 (Financial Results).	
The Financials along with the Audit Report, have been posted on the Company's website at <a href="https://www.garwaresyn.com/investor.php?val=20">https://www.garwaresyn.com/investor.php?val=20</a> and can be assessed by scanning the QR code.	
For Garware Synthetics Limited	
Sd/- Sunder Kocha Moolya Whole Time Director DIN: 02926064	
Date: 30.05.2025 Place: Thane	

EAST INDIA DRUMS & BARRELS MFG. LTD.						
(Formerly known as Precision Containers Ltd.)						
Regd. Off.: 201, A Wing, Jwala Estate, Pushp Vinod-2, S. V. Road, Behind MC Donald, Borivali (West), Mumbai - 400 092. Tel.: 28993092						
CIN NO:- L28920MH1981PLC023972						
Email: admin@eidb.in Website: www.eidb.in						
STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2025						
(₹ in lakhs except earnings per share)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total revenue from Operations	6,567.14	6,621.33	-	27,121.15	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	88.57	43.60	(13.79)	406.59	(37.96)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional)	88.57	43.60	1,475.64	406.59	1,451.47
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional)	87.66	96.90	1,475.64	360.12	1,451.47
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax))	69.76	98.48	1,473.86	345.39	1,451.10
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1,477.42	1,477.42	2,238.12	1,477.42	2,238.12
7	Other Equity	350.98	252.71	(604.52)	350.98	(604.52)
8	Earning per share (of Rs. 10/- each) (not annualized)					
	1. Basic	0.59	0.66	6.59	2.44	6.49
	2. Diluted	0.59	0.66	6.59	2.44	6.49

**Notes :**  
a) The Financial Results have been reviewed and approved by the Board of Directors of its meeting held on 30th May, 2025.  
b) The above is an extract of the detailed format of Quarterly & Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Year ended Financial Results are available on the websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and Company's Website i.e. ([www.eidb.in](http://www.eidb.in))

FOR EAST INDIA DRUMS AND BARRELS MANUFACTURING LIMITED  
Mr. Madhav Valia  
Managing Director  
(DIN:03381853)

PLACE :- MUMBAI  
DATE :- 30-05-2025

KAISER CORPORATION LIMITED						
REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072						
CIN : L22210MH1993PLC074035						
Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended 31 March 2025						
(₹ in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
		31/03/2025 (Audited)	31/12/2024 (Unaudited)	31/03/2024 (Audited)	31/03/2025 (Audited)	31/03/2024 (Audited)
		1.	Total income from operations (net)	22.55	17.32	17.94
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, & Exceptional Item)	1.46	1.81	1.45	6.81	5.58
3.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profits/ (Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income (after tax)	0.25	1.62	2.68	4.85	5.91
4.	Equity Share Capital	526.21	526.21	526.21	526.21	526.21
5.	Other equity (excluding revaluation reserve as per balance sheet of previous accounting year)	-</				